

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना

आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका  
स्तरावरील कार्यालयाच्या पदांचा संवर्ग बदलून  
सुधारित आकृतिबंध तयार करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

शासन शुद्धिपत्रक क्रमांक : आकृति-२०११ / प्र.क्र.५/मग्रारो-३

दिनांक : १८ जुलै, २०११.

वाचा :- १) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. आकृति-२०११ / प्र.क्र.५/मग्रारो-३, दि. ३१ मे, २०११.

२) नियोजन विभाग, शासन शुद्धिपत्रक क्र. आकृति-२०११ / प्र.क्र.५/मग्रारो-३, दि. २२/६/२०११.

शुद्धिपत्रक :-

शासन निर्णय क्रमांक आकृति-२०११ / प्र.क्र.५/मग्रारो-३, दिनांक ३१ मे, २०११ मधील विवरणपत्र क) जिल्हा परिषद कार्यालयाचा आकृतिबंध येथील अनुक्रमांक ४ येथे "प्रथम श्रेणी लिपिक वेतनश्रेणी रु.५२००-२०२००-२८००" ऐवजी "वरिष्ठ सहाय्यक वेतनश्रेणी रु. ५२००-२०२००-२४००" असे वाचावे. तसेच परिशिष्ट-३ मधील "प्रथमश्रेणी लिपिक" ऐवजी "वरिष्ठ सहाय्यक" असे वाचावे.

२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र राज्याच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०११०७१८१११७०६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने



( बा. बा. नारायणकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- २) प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ३) प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ४) प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ५) प्रधान सचिव, कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव (रोहयो) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ७) सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई.
- ८) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई,

- ९) सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 १०) मुख्य अभियंता व सह सचिव (मग्नारोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 ११) सर्व विभागीय आयुक्त,  
 १२) सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून)  
 १३) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.  
 १४) अप्पर जिल्हाधिकारी, मुख्यालय जव्हार, जि.ठाणे,  
 १५) उपायुक्त (मग्नारोहयो), सर्व विभागीय आयुक्त कार्यालय,  
 १६) उप जिल्हाधिकारी (मग्नारोहयो), सर्व जिल्हाधिकारी कार्यालय.  
 (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून),  
 १७) महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.  
 १८) महालेखापाल -१ (लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई.  
 १९) महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर.  
 २०) महालेखापाल -२ (लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य, नागपूर.  
 २१) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, बाद्रा, मुंबई.  
 २२) आयुक्त, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
 २३) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.  
 २४) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून),  
 २५) वित्त विभाग, (कार्या-व्यय-८/ वि.सु.-१)  
 २६) सर्व उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी, नियोजन विभाग (मग्नारोहयो)  
 २७) कक्ष अधिकारी (कार्यासन-१४२१/१४२६), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 २८) कार्यासन मग्नारोहयो-१, (सारग्रंथासाठी)  
 २९) कार्यासन (मग्नारो-३), ( निवडनस्तीसाठी)